## DALAL STREET INVESTMENTS LIMITED

Read. Office: 409, Dev Plaza S V Road, Opp Fire Brigade Andheri West Mumbai 400 058.

Tel: + 91 22 2620 1233

Email id:info@dalalstreetinvestments.com CIN No:-L65990MH1977PLC357307 Website: www.dalalstreetinvestments.com

DSIL/OUTWARD/2023-24/151

November 7, 2023

"By Mail"

## **Corporate Relationship Department**

**BSE Limited** 

Phirozeleejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Fax No. 022-22723121/3027/2039/2061

Security Code: 501148, Security ID: DSINVEST

Dear Sir/Ma'am,

ISIN - INE422D01012 Re:

Sub: Publication of Un-Audited Financial Results for the 2nd quarter & half year ended

September 30, 2023.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith the copies of the newspaper clippings of the published Un-Audited Financial Results of the Company for the 2nd quarter ended September 30, 2023.

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

Yours faithfully,

for DALAL STREET INVESTMENTS LIMITED

MURZASH MANEKSHANA

Digitally signed by MURZASH Date: 2023.11.07 19:17:56 +05'30'

**MURZASH MANEKSHANA** 

**DIRECTOR** 

DIN: 00207311 Encl: As above

## **CHANGE OF NAME**

I, (CHETAN) S/o. (CHHANALAL PATEL) Born, on (25/10/1984) Residing, at (10, Panchamru Bungalows Part-3, Kalol Gandhinagar, 382721, Gujarat

India). Have Changed My Name To (CHETAN KUMAR) Vide Affidavit Date (6 November 2023) at Guiarai

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM RUALREN PRAKASHRHAL VORA TO BIJAL CHANDRESH MEHTA AS

PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM INGALE KISANRAO TO KISHAN INGLE AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJUBHAI DUDHATRA DUDHATRA AS PER DOCUMENT.

DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHASHIKANT ACHITI PATIL TO PRABHAKAR PER DOCUMENT.

PRAMILA VINOD

PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

CARMIN CECILIA

PER DOCUMENT.

MOHD

RINKU

CARMIN

DOCUMENT.

SANGITA

PER DOCUMENT.

MAHESHKUMAR

HAVE

FAKHRUDDIN

DOCUMENT.

VINODA

DOCUMENT.

PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO **ashok ramchandra Patil** 

I HAVE CHANGED MY NAME FROM

PATEL PRUTHVI DINESHBHAI TO PRUTHVI DINESH PATEL AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

MUKESHBHAI PRAVINCHANDRA Shah to Mukesh Pravinchandra

I HAVE CHANGED MY NAME FROM

BHIMJIBHAI

I HAVE CHANGED MY NAME FROM

MISTRY TO MAHESH BHAGWANDAS

FROM KHOKHAEWALA MANABAI

MANABAI FAKHRUDDIN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

VAŞUDEV PEHLAJRAI KHATWANI

TO VASUDEV PAHALAJRAY AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRABHAI AMBALAL PATEL

TO MAHENDRA AMBALAL PATEL AS

PER AFFIDAVIT DATED 03/11/2023

RAJU SHETTY TO VISHWANATH SHETTY AS

MISTRY AS PER DOCUMENT.

MAHESH MISTRY AS

CHANGED MY NAME

TO KHOKHAWALA

BHAGWANDAS

SHAH AS PER DOCUMENT.

DPENHA AS

MEGHNANI TO

VINOD MEGHNANI AS

RAMACHANDRA PATIL

KAMARE ALAM AS PER

ALAM

**DPENHA** 

то

то

PER

TANK

### Public Notice

Notice is hereby given that Mr. V. PANDEY (HUF representative Mrs. SEEMA aid shop are lost / mis-placed and not traceable after diligent efforts

Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc of whatsoever nature in the said shop shall intimate to the undersigned and the society office with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities of applying the duplicate copy and if needed sale of the aforesaid shop, without considering claims if any received after expiry of the said notice.

Akhilesh Lalsoo Raibhar Advocate High Court Shop No 385, Powai Plaza Opp. Pizza hut, Hiranandani Garden Powai

## Public Notice

Notice is hereby given that V Pandey HUF representative (Mrs. SEEMA PANDEY) the owner and in the possession of the property at Flat No 11, Khar Madhuban Premises CO-OP Society Limited Plot No.641 T.P.S. III, Khar Pali Road, Khar (West) Mumbai 400 052, having Society Registration Number BOM/GEN/980 of 1977, Dated. 23/06/1977 within the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District along with benefit of the deed and documents executed thereto. The Share Certificate pertaining to the said Flat having share certificate Number 11 bearing distinctive **No's 51 to 55** is lost /mis-placed and not raceable after diligent efforts.

Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc of whatsoever nature in the said flat shall intimate to the undersigned and the society office with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities of applying the duplicate copy and if needed sale of the aforesaid Flat, without considering claims if any received after expiry of the said notice.

**G.K.P. PRINTING & PACKAGING LIMITED** 

Gala No. 1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar - 401208

CIN: L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • website: www.gkpl.in

Quarter Ended

Unaudited

907.40

19.06

19.06

14.26

14.26

0.06

0.06

2199.88

31/06/2023 30/09/2022

Unaudited

1556.69

43.64

43.64

34.09

34.09

0.15

0.15

For, G.K.P. Printing & Packaging Limited

Sd/- Keval Goradia - Managing Director

(Rs. In Lakhs

Year

130.07

7.10

7.10

7.10

(5.23)

31.51

0.00

O-BORROWER

2 & 3 Are At Flat No. B 102 Shiv Krupa

ended 30th

2022

22.05

(41.02)

(41.02)

(41.02)

(41.47)

31.51

412.04

0.00

2199.88

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended September 30, 2023

30/09/2023

Unaudited

799.41

2.96

2.96

2.25

2.25

0.01

0.01

1. The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock

on 06th Nov, 2023 and were approved by the Board of Directors in their meeting held on 06th Nov, 2023

DALAL STREET INVESTMENTS LIMITED

Regd. Office: 409 DEV PLAZA, S.V. ROAD, OPP. FIRE BRIGADE, ANDHERI WEST MUMBAI Mumbai City MH 400058

Extracts of Un-Audited financial results for the quarter and half year ended September 30, 2023.

ended

12.0

(5.90

(5.90

(5.90

19.9

31.51

0.00

ended 30th

16.33

(21.48)

(21.48)

(21.48)

(5.73)

31.51

0.00

0.00

10.39 (1.87) (6.82) 8.52 (13.02) 10.39 (1.87) (6.82) 8.52 (13.02)

 143.00
 166.68
 232.00
 143.00
 232.00
 116.68

 0.27
 0.33
 0.52
 0.27
 0.52
 0.24

ended 30th

2023

70.68

30.76

30.76

26.83

54.54

31.51

502.82

0.00

For and Behalf of the Board of Directors o

**Dalai Street Investments Limited** 

Murzash Manekshar

DIN: 00207311

ended 30th

2023

58.67

36.66

36.66

32.73

34.60

31.51

0.00

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations 2015. The full format of the financial results are available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the company's website i.e. www.dalastreetinvestments.com

The un-audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 6th November, 2023.

The un-audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 - Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as ameded from time to time, and other accounting principles generally accepted in India.

In accordance with the requirement under regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirement) Regulation, 2015 the Statutory Auditors have performed a Limited Review of the Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30th September, 2023.

Earnings per share for the interim period is not annualised

For and Behalf of the Board of Directors of

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ender

CIN: L65990MH1977PLC357307

Ph:+91-22 26201233Emall: info@dalalstreetinvestments.com

Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on

These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting concluded

2199.88

Dated this 6th day of November 2023

Akhilesh Lalsoo Rajbhar

Advocate High Court Shop No 385, Powai Plaza Opp Pizza hut, Hiranandani Garden Powai

Year Ended

31/03/2023

Audited

118.28

118.28

85.90

85.90

0.39

0.39

2199.88

5607.08

### Public Notice

Notice is hereby given that Mrs. SEEMA PANDEY is the owner and in the possession of the property at Flat No. 11 6th floor, Khar Madhuban Premises CO-OP Society Limited, Plot No.641 T.P.S. III, Khar Pali Road, Khar (West), Mumbai 400 052, having Society Registration Number BOM/GEN/980 of 1977, Dated. 23/06/1977 within the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District along with benefit of the deed and documents executhereto. The Agreement for sale between MR. VASUDEV ATMARAM BAHIRWANI & MR. HARGOVIND ATMARAM BAHIRWANI (The Transfe & Mr. V. PANDEY(HUF) (Transferee) and previous chain agreement for sale between Developers to MR. VASUDEV ATMARAM BAHIRWANI & MR. HARGOVIND ATMARAM BAHIRWANI ATMARAM BAHIRWANI both agreements pertaining to the said Flat are lost /mis-placed and not traceable after

Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. of whatsoever nature in the said flat shall intimate to the undersigned and the society office with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities of applying the duplicate copy and if needed sale of the aforesaid Flat, without considering claims if any received after expiry of the said notice.

Dated this 6th day of November, 2023

Akhilesh Lalsoo Rajbha Advocate High Court Shop No 385, Powai Plaza Opp. Pizza hut, Hiranandani Garden Powai

Mumbai 400076

please take a note. Sd/-**PUNIT SUNIL GARODIA** (Advocate, High Court, Mumbai)

Date: 07.11.2023

lace: Bhayander

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Smt.

Shobha Pradeep Singhal, is the owne

of Flat No. 307, Third Floor, of New

Nirmal Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd.,

Ambaji Street, Janta Nagar Road,

Bhayander (W), Dist. Thane - 401101.

And that she has lost Original Builder

Agreement dated 12th April, 1990,

executed between M/s. C. G. VORA

(H.U.F.), and Shri Kirtipal V. Shah, in

respect of the said Flat. All person/s

having any claims can object in writing

together with documentary evidence at

A/104, New Shree Siddhivinayak

C.H.S. Ltd., Station Road, Bhayander

(W), Dist. Thane - 401 101, within 14

days from the date of this notice failing

which it shall be assumed that no any

person/s has any claims of which

## **Creative Newtech Limited**

Formerly known as <u>Creative Peripherals and Distribution Limited</u>)

CREATIVE <u>Registered Office:</u> 3<sup>rd</sup> and 4<sup>th</sup> Floor, Plot No 137AB, Kandivali Co Op Industrial Estate Limited,

Charkop, Kandivali West, Mumbai – 400 067

Tel.: 91-22-5061 2700 | Email ID: cs@creativenewtech.com | Website: www.creativenewtech.com | CiN: L52392MH2004PLC148754 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30.09.2023

					TIOT III EURIIO					
Sr. No.	Particulars	Three Months		Correspond- ing 3 Months	Previous Year					
ı		Ended	Year to date	ended	ended					
ı		30.09.2023	30.09.2023	30.09.2022	31.03.2023					
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
1	Total Income from operations (net)	42,982.87	89,816.33	31,913.58	1,37,622.23					
2	Net Profit for the period									
ı	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,231.72	1,948.27	1,076.02	3,414.71					
3	Net Profit for the period before tax									
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,231.72	1,948.27	1,076.02	3,414.71					
4	Net Profit for the period after tax									
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,046.06	1,634.10	909.74	2,724.88					
5	Total Comprehensive Income for the period									
ı	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
ı	Comprehensive Income (after tax)]	1,041.29	1,629.33	906.61	2,725.70					
6	Paid-Up Equity Share Capital	1,405.39	1,405.39	1,260.00	1,260.00					
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the									
ı	Balance Sheet of previous year)				10,479.51					
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)									
l	for continuing and discontinued operations									
l	1. Basic	6.79	10.52	5.76	19.53					
ı	2. Diluted	6.71	10.40	5.76	19.53					
	KEY HIGHLIGHTS OF UN-AUDITED STANDALONE RESULTS OF THE COMPANY ARE AS UNDER:									

Т					Rs. In Lakhs
Sr. No.	Particulars	Three Months Ended 30.09.2023 Unaudited		Corresponding 3 Months ended 30.09.2022 Unaudited	Previous Year ended 31.03.2023 Audited
1	Total Revenue from Operations	41,455.64	87,065.28	30,602.13	1,33,176.49
2	Profit before Tax	722.79	1,262.89	681.96	2,774.47
3	Profit after Tax	537.13	948.72	515.68	2,084.64
4	Total Comprehensive Income	532.36	943.95	512.55	2,085.46

Notes:

Dated: 06th November, 2023

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the Quarter ended 30.09,2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the website of NSE at www.nseindia.com and are also available on the website of the company at www.creativenewtech.com.

The above un-audited financial results for the quarter ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 06th November, 2023, Thursday, 10:00AM and have been approved by the Board of Directors in its meeting held or 06th November, 2023, 11.30 AM.

For Creative Newtech Limited

Ketuur Patuurl Ketan C Pate

Chairman and Managing Director DIN - 00127633

MULTIPLES.

**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** 

CORPORATE OFFICE: CEREBRUM IT PARK B2 BUILDING, 5TH FLOOR, KALYANI NAGAR, PUNE, MAHARASHTRA - 411014 BRANCH OFFICE 3rd Floor, Lotus Bullding, Plot No. 5, Gorepeth Layout, WHC Road, Dharampeth, Nagpur – 44001
Officer's Details: Name: JAGDEEP CHAUHAN, Email ID: jagdeep.chauhan@bajajfinserv.in , Mob No. 9372621575 /8669189048 PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ("BHFL") and the possession of the said immovable property ('secured which is described hereurular to bajal nousing inflance Limited Christ, and the possession of the sald inflinded properly (securized asset/property) has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 12/12/2023 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:

BORROWER/S & GUARANTOR/S	1.DATE & TIME OF E-AUCTION	1. RESERVE PRICE
	2.LAST DATE OF SUBMISSION OF EMD	2. EMD OF THE PROPERTY
	3.DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION	3. BID INCREMENT
(Through its Proprietor/Managing Director/Authorised Signatory) AT Shop No. K32, Nagpur Road, Busy Land Complex, Nandgaon Peth, Amravati- 444901 2 VIJAY ASHOKKUMAR NECHWANI	BETWEEN 11:00 AM TO 1:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES 2.) LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC IS:- 11/12/2023 UP TO 5:000 M (IST.)	Reserve Price:Rs. 17,00,000/- (Rupees Seventeen Lacs Only) EMD: Rs. 1,70,000/- (Rupees One Lac Seventy Thousand Only) 10% of Reserve Price. BID INCREMENT-RS.25,000/- (RUPEES TWENTY FIVE THOUSAND ONLY) & IN SUCH MILL TID

mravati- 444604 TOTAL OUTSTANDING: Rs. 35,11,494/- (Rupees Thirty Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Ninety Four Only) Along with future interest and charges accrued w.e.f 19/10/2023

4:00 PM (IST)

Description Of The Immovable Property: All That Piece And Parcel Of The Property flat No. B/102, First Floor, Shivkrupa

Apartment On Nazul Plot No. 150/2, Nazul Sh No. 54-d, Mouje- Rajapeth Pragane Badnera Tq Dist, Amravati, Maharashtra-444606 Butted & Bounded On East- Road, West-desai School, North- Remaining Part Of Plot, South- Building

Ferms and Conditions of the Public Auction are as under: Public Auction is being held on "AS Is WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrance thether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through e-auction

4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 12th Dec 2023 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto exter

so. To the best of the knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, it is necessary that the intending bidders should make their own independent inquiries regarding any claims, charges, dues, encumbrances and should satisfy about the title, extent/measurement of the property prior to submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely responsible for all future recourses from the date of submission of bid. So Noclaim of whatsoever nature regarding the property put up for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc. will be entertained after submission

The Authorized Officer/BHFL will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues, electricity dues etc. or any other dues to the Government, local Authority of anybody, in respect of the property undersale.

The Authority of anybody, in respect of the property undersale.

The Public Auction notice/advertisement does not constitute and will not be deemed to constitute any offer, commitment or any representation of Bajaj Housing Final mitted. The Authorized Officer/BHFL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues.

The Sale shall be subject to the rules/conditions prescribed under the SARFAESI Act 2002 and rules thereto.

It shall be the responsibility of the bidders to inspect (a) the title and link documents and (b) the property and satisfy themselves about the secured asset and specification before submitting the bid. Before entering the premises for inspection, it is necessary that the interested purchaser shall provide their identity, address and contact details in the

register confirming their entry and exit from properly under their signature.

11. The interested bilders shall submit their bid along with proof of having deposited the EMD through Web Portal: https://bankauctions.in (the user ID & Password can be belianed free of cost by registering name with https://bankauctions.in through Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the following Account 12. A Password on the EMD shall be payable through NEFT/RTGS in the EMD shall be payable through NEFT/RT

-"BAJAJ HOUSING FINANCE LIMITED" ACCOUNT NO. 57500000119623 AND IFSC CODE-HDFC0000007; before 5:09 PM on 11-Dec-2023 (Date & Time). Please note that the Cheques Demand Draft shall not be accepted as EMD armount. After Registration (One Time) by the bidder in the Web Portal, the intending bidder purchaser is required to get the copies of the following documents uploaded in the Web Portal before the Last Date & Time of submission of the Bid Documents viz. () Copy of the NEFT/RTGS Challan (ii) Copy of PAN Card; iii) Proof of Identification / Address Proof (KYC); without which the Bid is liable to be rejected. UPLOADING SCANNED COPY OF ANNEXURE-II & III (can be downloaded from the Web Portal: https://bankauctions.in AFTER DULY FILLED UP & SIGNING IS AD REQUIRED The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact M/s. 4CLOSURE,#605A,6THFloor, Maitrivanam, Ameerpet, Hyderabad, Tetangane-500038, pratash@bankauctions.in or Mr. Jaya Prakash Contact No. 814200006662 and for any property related query may contact the respective Branches / Authorized Officer on the submitted to the Authorized Officer in a sealed envelope mentioning "Offer for Purchase-1. MS KHUSHI CREATION (Through its Proprietor/Managing Director/Authorised Signatory) (BORROWER) 2. VIJAY ASHOKKUMAR NECHWANI (CO-BORROWER) 3. RAJKUMARI ASHOKKUMAR NECHWANI (CO-BORROWER) LAN:-4782LT85768502.. to reach the Authorized Officer on the other the last date of submission of the Bids.

VIJAY ASHOKKUMAR NECHWANI (CO-BORROWER) 3. RAJKUMARI ASHOKKUMAR NECHWANI (CO-BORROWER) LAN:-478ZLT85768502... to reach the Authorized Officer on or before the last date of submission of the Bids.

12. During the Online Inter-se Bidding, Bidder can improve their Bid Amount as per the 'Bid Increase Amount' (mentioned above) or its multiple and in case bid is placed during the last 5 minutes of the closure of the e-Auction process), otherwise, I'll automatically get extended for 5 minutes (each time till the closure of the -Auction process), otherwise, I'll automatically get closed. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on the closure of the eAuction Process shall be declared as a Successful Bidder by the Authorized Officer Secured Creditor, after required verification.

13. Only buyers holding valid User IID/ Password and confirmed payment of EMD through Demand Draft/NEFT/RTGS shall be eligible for participating in the e-Auction process. The interested bidder has to submit their Bid Documents specified against each property [EMD (not below the 10% of Reserve Price) and required documents (mentioned in Point No.5) on or before 11-Dec-2023 UPTO 5:00 PM, after going through the Registering Process (One time) and generating User ID & Password of their own, shall be eligible for participating in the e-Auction Process, subject to due verification (of the documents) and/or approval of the Authorized Officer.

to participating in use-Auction Process, subject to due vehiciation (of the doctors) and approval of the Authorized Orlicer.

14. The successful Bidder must deposit the 25% of the purchase amount (after adjusting the EMD already paid) immediately upon the acceptance of the offer and declaration the successful bidder by the Authorized officer, falling which the EMD paid shall be forfeited and cannot be claimed by the bidder from Bajej Housing Finance Limited.

15. During the Online Inter-se Bidding, Bidder can improve their Bid Amount as per the 'Bid Increase Amount' (mentioned above) or its multiple and in case bid is placed during the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (each time till the closure of e-Auction process), otherwise, it automatically get closed. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on the closure of the eAuction Process shall be declared as a Successf

idder by the Authorized Officer/ Secured Creditor, after required verification. Bidder by the Authorized Officer/ Secured Creditor, after required verification.

6. The balance 75% of the purchase amount must be deposited by the successful bidder within 15 days, failing which the amounts already deposited by the bidder shall stand automatically forfeited without further notice and no request for refunds whatsoever shall be entertained. Further, the property will be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/amount and will not be eligible to participate in the re-auction, if any.

7. No interest is applicable to EMD or any amount deposited by the bidders/successful bidder in respect of sale of secured asset.

8. The Purchaser/successful bidder shall bear the (a) applicable stamp duty/registration/transfer charges; (b) all the statutory, non-statutory, conversion, electricity, sewage

harges, any dues, cess, fees, taxes, rates, assessment charges etc. owing to any person, association or authority shall be borne by the successful Bidder only 9. Sale certificate shall be issued in the prescribed format in favor of successful bidder only.

20. The successful bidder shall have to arrange for registration etc., at his/her/its cost of the sale certificate as per the provisions of prevailing Stamp and Registration Act. The successful bidder shall have to arrange for registration fee, stamp duty, taxes, fee etc. as applicable.

21. In case of sale of property subject to any encumbrances, the successful bidder/purchaser shall deposit money required to discharge the encumbrance including interest,

12. In case the date of deposit of EMD & e-Auction date is declared holiday then the date will be automatically extended to the very next working day, in case if the public auction

stopped, stayed, postponed or rescheduled or cancelled, a public notice will be put on the notice board of BHFL branch and no personaliza goard will be sent to any of the bidders or otherwise. regal value search by order blues of circlesse.

3. The bidders are advised to go through the detailed Terms & Conditions of e-Auction available on the Web Portal of M/s. 4CLOSURE, https://bankauctions.in and https://www.bajajhousingfinance.in/auction-notices before submitting their bidds and taking part in the e-Auction.

4. EMD of unaccessful bidders shall be refumed on the closure of auction proceedings.

5. Bidding in the last moment should be avoided in the bidder's own interest as neither the Bajaj Housing Finance Limited nor Service provider will be responsible for any

emet failure/power failure etc.). In order to ward-off such contingent situations, bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as

wer supply back-up etc., so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

The Authorized officer is not bound to accept the highest offer/bid and the Authorized officer has absolute right to accept or reject any or all offer(s) o journ/postpone/cancel the public auction without assigning any reason thereof. Date: 07/11/2023 Place: NAGPUR Authorized Officer (JAGDEEP CHAUHAN) Bajaj Housing Finance Limited

PANDEY is the owner and in the possession of the property at Shop No 22, Ground Floor, Galleria Co Op Premises Society Limited, Hiranan dani Garden Powai Mumbai 400076, within the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District along with benefit of the deed and documents executed thereto. The Agreement for sale between MR, RAIU RAI CHHABRIA & MR. RAHUL RAJ CHHABRIA (Venders) & Mr. V. PANDEY (HUF) representative Mrs SEEMA PANDEY (Purchaser) and previous chain agreement for sale between HIRANANDANI INTERNATIONAL (Developers) to MR. RAJU RAJ
CHHABRIA & MR. RAHUL RAJ CHHABRIA both agreements pertaining to the

Dated this 6th day of November, 2023

Mumbai 400076

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before

Tax, Exceptional &/or Extraordinary items

3. Net Profit / (Loss) for the period before

4. Net Profit / (Loss) for the period after

Total Comprehensive Income for the

period [Comprising Profit / (Loss) for

Earnings per share (of Rs.10/- each)(for

countinuing & discountinued Operation:

the website of the Company i.e. www.gkpl.in.

**Particulars** 

let Profit / (Loss) for the period (before tax,

Exceptional and or Extraordinary terms)
Net Profit / (Loss) for the period before tax
(after Exceptional and/or Extraordinary Items)
Net Profit / (Loss) for the period after tax

after Exceptional and/or Extraordinary items

[Comprising Profit / (Loss) for the period (after tex and Other Comprehensive Income (after tax)]
Paid up Equity Share Capital

s shown in the Audited Balance Shee

Debt Service Coverage Ratio (No of times)

Interest service coverage ratio (No.of Times) Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Exceptional and /or Extraordinary Items)

1 Total Revenue from Operations

face value of Rs. 10/- each)

Debt Equity Ratio (No. of Times)

of the previous year Outstanding debt

2. Diluted

Date: 06th November, 2023

A. Basic

B. Diluted

the period (after tax) and Other

6. Equity Share Capital Face Value

Comprehensive Income (after tax)

tax (after Exceptional and / or

tax (after Exceptional and / or

Extraordinary items#)

Extraordinary items#)

Rs. 10/- Each

Total Revenue from Operation

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DEVANG RAMESHCHANDRA MODY TO DEVANG RAMESH MODY AS AFFIDAVIT DATED 06/11/2023

I HAVE CHANGED MY NAME FROM ZAREENA BEE BABU SHAIKH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SIDDHANTH RANGANATHAN NAIDU RANGNATHAN SIDDHANTH NAIDU AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM LILHORI TO RITU RAI KUMAR PYARELAL MANISH TO MANISH PYARELAL

DIDWANI AS PER DOCUMENT. MANISH HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 11/07/1986

20/05/1986 AS **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM BALDEVSINGH TO BALDEVSINGH

CHAUHAN AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM GED MY NO.....
GAJANAND LAD,
LAD TO SHARDHA SHARDA GAJANAN LAD TO SHARADA GAJANAN LAD AS PER SHARDA

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHESH **TEJALBEN** TO TEJAL MAHESH PARMAR AS PER DOCUMENT.

DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ARORA DIMPLE FERNANDES
TO DIMPLE ANUP JERAJANI AS ARORA PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM FARJANA MAJID KHAN TO FARJANA BIBI MAJID KHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BAGWAN JUNED MEHBUBSAB TO JUNED МЕНВООВ BAGAWAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BANU TO RAZIYA RAZIYA KHAN AS PER SHARIFUDDIN

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM LIYAKAT ALI TO LIYAKAT ALI NAYAK SANJAY VINODCHANDRA BABU SHAIKH AS PER TO SANJAYKUMAR VINODCHANDRA TO SANJAYKUMAR VINODCHANDRA

> I HAVE CHANGED MY NAME FROM NIRMALABAHEN VITHALBHAI DHAKAN TO AARTI NARESH SURU AS PER DOCUMENT.

NAYAK AS PER DOCUMENT.

## **Public Notice**

ssession of the property at Flat No. 126th floor, Khar Madhuban Premises CO-23/06/1977 within the registration district and sub district of Mumbai City and thereto. The Share Certificate pertaining to the said Flat having share certificate

Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc.

Dated this 6th day of November,2023

Akhilesh Lalsoo Rajbhai Advocate High Court

Shop No 385, Powai Plaza Opp. Pizza hut, Hiranandani Garden Powai

OP Society Limited, Plot No.641 T.P.S. III, Khar Pali Road, Khar (West), Mumbai 400 052, having Society Registration Number BOM/GEN/980 of 1977, Dated. Mumbai Suburban District along with benefit of the deed and documents executed Number 12 bearing distinctive No's 56 to 60 is lost / mis-placed and not traceable

of whatsoever nature in the said flat shall intimate to the undersigned and the society office with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities of applying the duplicate copy and if needed sale of the aforesaid Flat, without considering claims if any received after expiry of the said notice.

PUBLIC NOTICE

Public notice was issued on behalf of my client Mr. Mangesh Barsatilal Kanojiya or

30th March, 2017 as the original Last wil

and Testament dated 22nd day o September 2009 executed between M

Barsatilal Bipat Kanojiya and Mr

Mangesh Barsatilal Kanojiya and the

address of the property is Room No. 910 at Laxi Nagar Vikas Shahkari Graha

Nirman Sanstha, , New Link Road Mahakali Marg, Gorgaon (West) Mumbai-400104.This last will and

Testament dated bears the Registration

No. of 8065 in the year 2009 and i

signified under the hand of the concerned

officer in the jurisdiction of Mumbai and

Mr. Barsatilal Bipat Kanojiya died or

10/03/2020 and the above-mention room

premises transfer on the name of Mr Mangesh Barsatilal Kanojiya and his

I, the undersigned advocated, hereby state that Mr. Mangesh Barsatila

kanojiya Applied Mortgage Loan from SMFG India Credit Company Limited

(Formerly, Fullerton India Credi

Company Limited) and if anyone have a

objection to come raise objection within

15 days from the date of Publication. I. the

undersigned advocate, hereby state that

have not received any objections of

claims in, to or on the said property or any part thereof by way of lease, lien, gift licence, inheritance, sell, exchange

easement, mortgage, charge o otherwise of whatsoever nature in

respect to the above mentioned propert

till date from the date of issuance of the

Tanveer Farooqui, Advocate

C-2/8, B.M.C. Colony, Mitha Nagar, M.G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104.

said public notice Sd/-

Date: 06/11/2023

name is reflated on shares Certificate.

Mumbai 400076

REPCO HOME FINANCE LIMITED **DOMBIVILI BRANCH:** 1st Floor, Javkul Arcade, Near

Gaovdevi Mandir, Mandapa Road, Dombivili - 421 201.

## POSSESSION NOTICE (For Immovable Properties)

Whereas the undersigned being Authorised Officer of Repco Home Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 23-11-2021 calling upon Borrower: Mr. Azad Singh Shivbahadur Singh, S/o. Shiv Bahadur Singh, Kamla Nehru Nagar, Dhobighat, B R Path, Near Durga Temple, Ulhasnagar, Shahad, PinCode- 421001 Also at, Taragana Niwas, Flat No.201/ B wing, Door NO. 201, S. No. 18/6, 2nd floor, Near Gaondevi Mandir, Kalyan, Thane Also at, Dilkap Research Institute Of Engineering And Management Studies", Village Dilkap Marndapur, Post Neral Tal. Karjat, Raigad-410101. Co-Borrower: Mrs. Suman Azad Singh, W/o. Azad singh, Kamla Nehru Nagar, Dhobighat, B R Path, Near Durga Temple, Ulhasnagar, Shahad, PinCode- 421001 Also at, Taragana Niwas, Flat No.201/ B wing, Door No. 201, S. No. 18/6, 2nd floor, Near Gaondevi Mandir Kalyan, Thane. Guarantor: Mr. Ram Milan Prajapati, S/o. Purmasi Prajapati, Room No. 06, Bornanraghunath Chawl, Lake Road, Bhandup West, Mumbai, Pin Code - 400 078. Also at, Dilkap Research Institute Of Engineering And Management Studies", Village Dilkap Mamdapur, Post Neral Tal. Karjat, Dist. Raigad- 410101 to repay the amount mentioned in the notice vide Loan Account No. 1591873001835 being Rs. 8,33,905/- with further interest from 20-11-2021 onwards and other costs thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower, Co-Borrower and the Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, co-borrower, guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 3rd Day of Nov 2023.

The Borrower, Co-Borrower, Guarantor and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, situated at Jaykul Arcade, First Floor, Pandurang Wadi, Manpada Road, Dombivil (East) - 421 201 vide Loan Account No 1591873001835 for an amount of Rs.10.86.752/- with further interest from 03-11-2023 onwards and other costs

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All the piece and parcel of land and building comprised at Flat No. 201, 2nd Floor, B wing, admeasuring area 515 sq.ft., Built up area, in the Building known as "Tarangan Niwas" constructed on the land bearing Old Survey No.7, Hissa No. 6, New Survey No.18, Hissa No.6, admeasuring area 0H-11R-0P, and Pot Kharaba 0H-01R-0P, i.e. Total land Admeasuring area 0H-12R-0P, lying being situated at Village Mharal (Khurd), Taluka Kalyan District Thane and within the limits of Gram-Panchayat Mharal and Sub Registration District Kalyan & Registration District Thane. On or Towards East -Open Space, On or Towards, West - Passage & Flat No. 204, On or Towards North -Staircase, On or Towards South - Flat No. 202, Schedule of Land, Towards East -Sai Pooja Nagari  $Chawl, Towards\ West-Bhagwati\ Hindi\ Vidyalaya,\ Towards\ North-Property\ of\ Dipak\ Salve,\ Towards\ South-Road.$ 

Date: 03-11-2023

**Authorised Officer,** 

अदानी समृहाची प्रमुख कंपनी अदान

एंटरप्रायझेस गेल्या काही महिन्यांपासून

'अदानी विल्मर' मधील आपला हिस्सा

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at larg

that, the Original Articles of Agreeme dated 26/03/2008 entered between

KEYSTONE REALTORS PVT. LTD

And Shri. RAJESH KUMAR

TRIPATHI along the origina

registration slip for premises bearing

No.4092 on the 2 nd floor admeasuring 6.22 Sq. Meters commercial building known as "RUSTOMJEE'S EAZE-ZONE MALL in LAXMI SINGH

विकण्याची शक्यता शोधत आहे

# खाद्यतेलाचा मुबलक पुरवठा किमती स्थिर, उत्पादनहीं वाढले

दिवाळी म्हणजे नावीन्य आणि प्रकाशाचा उत्सव. चमचमीत, गोडधोड पदार्थ तयार करण्याचा सण. त्यामुळे या काळात धान्य आणि साखरेच्या दरावर सर्वसामान्यांचे अधिक लक्ष असते. किचनमध्येही खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. हे पाहून गृहिणी दिवाळीचे बेत आखत असतात. परंतु या दिवाळीत मात्र खाद्यतेलाच्या किमती सर्वसामान्यांना फारसे 'टेन्शन' देणार नाहीत.

गेले काही महिने तेलांच्या किमतीही स्थिर आहेत. बाजारात त्यांचा पुरवठाही नीटपणे सुरू आहे. देशांतर्गत तेलांचे उत्पादन चांगले झालेले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी आहेत.

सेंट्ल ऑर्गनायझेशन फॉर ऑयल इंडस्ट्री अँड ट्रेडचे (सीओओआयटी) अध्यक्ष सुरेश नागपाल यांनी सांगितले की खाद्यतेलांच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांनी या दिवाळीत निश्चिंत

सध्या विविध ब्रॅंडच्या तेलांच्या किमती ४५ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. संपूर्ण

### देण्यात येते श्रीम तक्षा स्मेशभाई पटेल हे फ्लॅट क्र. ए-१०, तर

नजला, राजेश्वरी अपार्टमेंट बिल्डींग क्र. ए को-ऑप हा. सो. लि., तलाव रोड, नवघर रोड, भाईंदर (पू) जिल्हा दाणे ४०१ १०५ येथील मालक होते, मृत्यू दि. ०१.०५.२०२२ रोजी भाईंदर (पू जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथे झाला. व त्यांचे पर रमेश करसान पढेल यांचा मृत्यू आधी २८.०७.२०२० रोजी थाईंदर (पू) जिल्ह श्रीम. दक्षा रमेशभाई पटेल यांच्या आयुष्यात त्यांन सोसायटीकडे केले ग्रारसाहक १. श्री. भगवानदास गरपरपार २. श्री. हितेश मनहर पढेल, ३. श्री. गिरीश बाहुमा गरसा<del>हक १. श्री</del>. भगवानदास नरंदरदास पटेल पटेल यांना वरील फ्लॅट जागेचे वारस २. श्री. हितेश मनहर पटेल. ३. श्री. गिरीश बाबभा स्तांतरण करण्याकरिता. अर्ज केला व संयुक्त मालक बनले प्तर्व बैंक, वित्तीय संस्था, व्यक्ती आर्दीनी याद्वारे माझे अशी वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे. आक्षेप यांच्य वंबंघात हक. अधिकार. हितसंबंध असल्यास तसेच अर्जद काही असल्यास कायदेशीर वारस वा शेअ प्रमाणपत्रांचे हस्तांतरण आदी मार्फत संबंधित पुरावे यांच्यास सदर योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच्या आत सूचित करा प्रन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गृहित घरले जाणार नाहीत आर. जे. मिश

दि. ०७.११.२०२३ नोटरी भारत सरव कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिर्ल्डींग, गोपी मह हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

शेअर मार्केटने लगावली हॅटिक, सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) : श्रेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स ५९४.९१ अंकांच्या किंवा ०.९२ टक्क्यांच्या वाढीसह ६४,९५८.६९ च्या पातळीवर बंद **ज्ञाला. तर निफ्टी निर्देशांक १८१.१५** अंकांच्या किंवा ०.९४ टक्क्यांच्या वाढीसह १९,४११.७५ च्या पातळीवर बंद झाला. वाढीसह निफ्टी दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. दरम्यान, सरकारी बॅंकिंग निर्देशांकात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील टॉप ३० शेअर्सच्या यादीतील एसबीआय, एचयूएल, टाटा मोटर्स, टायटनचे श्रेअर्स घसरणीसह बंद झाले. तसेच, इतर ४० कंपन्यांच्या शेअर्समध्येही डाउनफॉल पाहायला मिळाला. एलटी शेअर्स २.३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय ॲक्सिस बॅक, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, यटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एम अँड एम, अल्य्र केमिकल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, टीसीएस, एनटीपीसी, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सन फार्मा, कोटक बँक, आयटीसी, विप्रो, एचसीएल टेक

आणि मारुती यांचे शेअर्सही

वधारले.

वर्षभरात तेलाच्या किमतीत वाढ झालेली

यंदा सोयाबीनची लागवड चांगली

झाली आहे. आता सरसोची लागवड सुरू

आहे. मागच्या वर्षी ११२ लाख टन इतके

सरसोचे उत्पादन झाले. पुढील वर्षी

सरसोचे उत्पादन ५ ते १० टक्क्यांनी

जाहीर सूचना

सूचित करण्यात येत आहे की **इंद्रमणी** 

**मिरजाशंकर तिवारी** यांची मृत्य दिनांक

13/10/2021 रोजी रूम क्रमांक ६५ आनंद

चाल, साकी विहार रोड, सुंदर नगर, तुंगा

विलेज, साकी नाका, मुंबई - 400072, मध्ये

झाली आहेत. त्यांच्या मृत्युची कुठेही नोंद

केली नाही म्हणून सदरची जाहीर नोटीस

**NOTICE** 

NOTICE hereby given public at large that Mrs. DILSHAD HASANALI LALANI member

of Navyuwan CO-OP. HSG. SOC. LTD

naving address at Sector-4, Srisht

Complex, Mira Road (E), Dist: Thane

101107 and holding Flat No. 604, on the 6

Floor, Bldg. No. A-1 of the society died on 01/08/2022 and her husband Mr. HASSANALI MOHAMED LALANI has

applied for 100% membership of the society

and she has left behind legal heirs for hei share in the said flat viz. 1) KARIM

HASANALI LALANI (Son) 2) SHAUKAT HASANALI LALANI (Son) 3) SHENAZ

ANWAR BANDEALI (Daughter) 4) PARIN

NIZARALI JIWANI (Daughter) and they are

going to execute Release Deed in favour of

That as per Bye Laws of the society, hereby

nvites claims or objections for the transfer of

the shares and interest of the deceased

nember within a period of 14 days from the

bjections in writing received within this

eriod, society is free to transfer of shares

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar

दलाल स्ट्रीट इन्वेस्टमेंट्स लिमिटेड

सीआवएन : L65990MH1977PLC357307

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्ष अखोरकरिता अलेखापरिश्रीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तिमाडी अखेर

० जून, २०२३

**लेखाापरीक्षित** 

१२.०१

(4.90)

(4.90)

(4.90)

**१९.**९४

३१.५१

58,888

66.0

(१.८७)

(१.८७)

न्दील अहबाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंब सह दाखल दि. २०.०९.२०२३ अखेर तिमार्ह व अर्थ वर्ष अखेरकिता अलेखानरीक्षित विराध अङ्गलाकारिता विस्तृत प्रारूपाचा सार्रात आहे. विराध अङ्गलाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंब वेबसाहर <u>www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाहर <u>www.dalalstreetinvestments.com</u> वर उपलब्ध आहे.

दि, ३० सप्टेंबर, २०१३ रोजी अखेर तिमाही व अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि, ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित संबंधित सभेमध्ये त्यांने

संचालक मंत्रळाब्रारे व लेखा सरितीब्रारे मंबूर करण्यात आला आहे. अलेखापरीबित वित्तीय अहवाल इंडियन अकार्ऊर्टिंग स्टैंबर्ड २४ - अंतरिय बितीय अहवाल, अधिखुवित कंपनी कावता, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत कंपनी (भारती

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन) आवश्यकता २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत आवश्यकता यांच्यासह वैधानिक लेखापरीक्षक यांना दि.

२०२२

१६.३३

(28.86)

(२१.४८)

(4.63)

737,00

0.42

(5.63)

बुर. क. +९१ -२२-२६२०१२३३ ईमेल : info@dalalstreetinver

२०२३

46.40

36.68

80.39

१०.३९

कृत कार्यालय : ४०९ देव प्लाझा, एस. व्ही. रोड, फायर ब्रिगेड समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई महाराष्ट्र शहर ४०० ०५८.

Dist. Thane 401 107 -9819409260

and interest of the deceased membe

ontact the undersigned or the society

Place : Mira Road (East),

१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न

प्रत्येकी)

८. धिकत कर्ज

ठिकाण : मुंबई विनांक : ०६.११.२०२३

कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर

कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा

जलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत

(कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (क

पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)

इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/

राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच

कर्ज सेवा कव्हरेज रेशिओ (वेळेचीस संख्या)

लेखा अहबाल) नियम, २०१५ अनुसार सदर व्यवहार केले जाणार नाहीत.

सप्टेंबर, २०२३ रोबी अखेर तिमाही व अर्घ वर्ष अखेर करिता कंपनीच्या वित्तीय अहवालाचे मर्यादित केले आहे.

११. | ज्याज सेवा कव्हरेज रेशिओ (वेळेची संख्या)

उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)

लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित

९. कर्ज इक्विटी रेशिओ (वेळेची संख्या)

(चालू व खंडित का

(अतिरिक्त व/वा अतिविशेष **बार्बीपश्चात**)

(अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीप**बा**त)

अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)

publication of this notice, If no claims

Metropolitan Magistrate

66th Court, Andheri, Mumbai

प्रसिद्ध केली जात आहे.

वाढण्याचा अंदाज आहे

(वृत्तसंस्था) : अदानी समूहाला त्याची इश्ण्ड कंपनी 'अदानी विल्मर लिमिटेड' मधील ४३.९७ टक्के संपूर्ण हिस्सा विकायचा आहे. यासाठी समूह अनेक बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांशी बोलत आहे. इकॉनॉमिक्स

टाइम्सने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समृहाने अद्याप याबाबत आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. कंपनीची विक्री करण्याचा करार

एका महिन्यात पूर्ण होऊ शकतो. समुहाला हिस्सा विकून २.५-३ अब्ज डॉलर (सुमारे २४ हजार कोटी) मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, अदानी



बोरिवली पश्चिम शाखा मुंबई ४०० ०९२.

सर्व संबंधितांना, खालील निर्देशित लॉकर घारक यांना याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, खालील लॉकर भाडे त्यांच नावे असून त्यांना भरपूर सूचना देऊनही त्यांनी सदर रक्कमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे. आम्ही, त्यामुळे अधिसूचि करतो की, संपूर्ण थकित भाडे प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांच्या आत प्रदान करावे, अन्यथा लॉकर करार अनुसार लॉक तोद्धण्यात येईल व लॉकर करार अनसार जर काही असल्यास लॉकरमधील वस्तंची विकी करून वसली करण्यात येईल सर्व खार्च लॉकर तोडण्यात येण्यासाठी लॉकर घारक यांना प्रदान करावे लागेल व धकित भाडे द्वावे लागेल

प्राम्ही याद्वारे खालील निर्देशित लॉकर धारक यांनी वरील निर्देशित कालावधीच्या आत तात्काळ लॉकर संबंधात थिक -ा**हे प्रदान करावे अन्यथा वरील विहित लिलाव पूर्ण** करण्यात येईल.

अनु. क्रमांक	लॉकर नाव	कर्जवार यांचे नाल च पत्ता	वकित तारखेपासून भाडे
१. एबी५०४		लक्ष्मी विनोद सावलानी, ए६०४, वृंदावन सोसायटी, देव नगर समोर, कांदिवली (पश्चिम) ४०० ०६७.	र. १३,०००.००/- ०१.०४.२०२०
٦.	एई७७२	मृदूला पी. तुराखीया, बी-५०३, अकोई सीएचएसएल, महावीर नगर, डहाणूकतवाडी, कांदिवली (पश्चिम) ४०० ०६७	ভ. ९,०४८.००/- ০१.०४.२०२०
'n.	एएफ८४४	लीना एल. पालेजा, बी/६०३, बाहुबली टॉवर, साई बाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	₹, 94,000.00/- 04,04,7070
٧.	एजी१०१५	मोह. आब. ए. यानी सोलंकी, सी/ए/४०३, सुळनी नगर, बोरिवली (पश्चिम), सुंबई ४०० ०९२.	হ. ९,२५०.००/- ০१.০४.२०२०
ئد	एएच१११०	लित स्तादिया, ९०१-९ वा मजला, प्लॉट ९९४, अटलंटा हाईट, काकासाहेब गाङगीळ मार्ग, प्रभादेवी ४०० ०२५.	रु. ९,२५०,००/- ०१.०४.२०२०
€.	एवं ३८९	रूपेन एम. अमलानी, ए-२०३, केंट एनक्लेव्ह, हरिदास नगर, शिपोळी रोड ४०००९२.	ক. ৬,९७२.००/- ০१.০४.२०२०
<b>u</b> .	एके २८७	पुष्पाभाई दोदेजा, ४, कृपाळी, साईबाबा ना, एस. व्ही. रोह, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	4. 88,400.00/-
٤.	एएम१२२	राजीव बाजपाई, बी/२०२, राजेश टॉक्र, राजेश नगर, साईबाब नगर, बीरिक्ली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	€. ७,०००.०० / ०१.०४.२०२०
٧.	एएन४७	नीलम लक्ष्मण मक्ष्मीजा, १०१, ए-३ पी दि सीएचएस, राम नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	क. ९२४९.००/-
₹0.	एओ१२७५	शोधा एस. अगरवाल, बाल्सीनॉन हाऊसिंग सो. एस. व्ही. रोड, कांविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.	-\00.8\$0,09 0\$0\$.80.80
११.	एक्यू १४०५	अतूल जी. गोकणी, जी/५२७, गोवर्धन नगर, पोईसर जीमखाना समोर, पोईसर, कांविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.	रु. ३,६६४.००/- ०१.०४.२०२०
१२.	एक्यू१४२१	अर्जुन सिंधवानी, ३६ बी, पुष्पकर सोसायटी, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	स्त. ५,६५०.००/- ०१.०४.२०२०
रघ.	एक्यू१४२३	किशोर पी. अगरवाल, १/६३, निधी अपार्टमेंट, लिबर्टि गार्डन, आर. क्र. ३, ४०० ०९२	₹. ११,५००.००/- 0१.०४.२०२०
<b>१४.</b>	एक्यू१४३०	किशोर पी. अगरवाल, १/६३, निधी अपार्टमेंट, लिबर्टि गार्डन, आर. क्र. ३, ४०० ०९२	ह. १३,०००.००/ ०१.०४.२०२०
84.	एक्यू१४५१	परेश के. गोकलगांधी, बी/३/५०५, हरीओम अपार्टमेंट, एस. व्ही. ऐह, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	क, १६,०००.००/- ०१.०४.२०२०
₹٩.	एआर१४७८	ए. व्ही. भट्ट, ए/२०४, शीतल रिजेन्सी, शीतल नगर, मीरा रोड ४०१ १०७	₹. १४,५००.००/- ०१.०४.२०२०
१७.	एआर१५१६	युस्फ हरून राशित, हेरेम्स अपार्टमेंट, सी १०, ३ रा मवला, बी विंग, भट्ट लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	€. १६,०००.००/- •\$.0\$.30.90
₹6.	एएस१५६२	शीतल मनोज देसाई, ए/६, सिद्धारूद्धा, साईनाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	ত. ३,६६१.००/- ০१,০४,२०२०
<b>१</b> ९.	एएस१६१२	अल्पा एव. पारेखा, १/सी/८, मुळवी नगर, एस. व्ही. रोढ, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	क. ११,५००.००/- ०१.०४.२०२०
₹0.	एटी१६८५	रक्षा चू. मेहता, ३-८७, कैलाश अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम),	<b>छ. १०,८६२.००/</b> -

दिनांक : ०७.११.२०२३ पंजाब नॅशनल बैंव

वर्ष अस्त्रेर

ने<mark>खापरीक्</mark>षित

80,08

4.80

**6.80** 

6.80

(4.23)

३१.५१

886.36

११६.६८

0,00

2.24

7.74

सही/

बीआयएन : ००२०७३११

सुधा सिंह, डी/१/३१, द्वारकेश पार्क, साईबाबा मंदिरनवळ, एम. बोरिवल (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.

मुंबई ४०० ०९२.

दि. ३० सप्टेंबर

৬০.६८

30.0€

30.08

48.41

38.41

402.63

१४३.००

०.२७

८.५२

2022

ब्रापरीक्षित

२२.०५

(88.08)

(88.08)

(88.80)

883.08

₹₹₹.00

(१३.०२)

(१३.०२)

0.47

२१.

एसबी१४७

# अदानी समूह विल्मरमधील आपला हिस्सा विकण्याची शक्यता ०.२८ टक्के ची किंचित घसरण दिसून येत

अधिकृत माहिती दिलेली नाही. आहे. ३१६.५० रुपयांवर व्यवहार होत कंपनीच्या विक्रीच्या बातमीनंतर

आहे. तीन महिन्यांपूर्वी, ब्लूमबर्गने आपल्या एका अहवालात म्हटले होते की, सकाळी ११ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये

# **KACHCHH MINERALS LIMITED**

CIN: L15543MH1981PLC024282 Shop No 16, S 2nd Floor, Sej Plaza, Marve Road, Nr Nutan Vidya Mandir School, Malad (West), Mumbai- 400064, MH, IN Extract of Audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2023

Sr. No.	Particular <del>s</del>	Quarter Ended 30.09.2023 UnAudited	Quarter Ended 30.06.2023 UnAudited	Haif year ended 30.09.2023 UnAudited	Year Ended 31.03.2023 Audited
1	Total Income	87.85	65.26	153.12	61.80
2	Total expenses	65.51	44.95	110.60	71.26
3	Profit / (Loss) before extraordinary items / exceptional items and tax	22.34	20.31	42.52	-9.46
4	Profit / (Loss) after extraordinary items exceptional items	22.34	20.31	42.52	-9.46
5	Profit (Loss) for the period after tax	22,34	20.31	42,52	-9.46
6	Total Comprehensive Income for the period Comprising Profit (Loss) and Other	00.04	20.31	40.50	0.40
_	comprehensive Income for the period ) Paid up equity share capital	22.34	20.31	42.52	-9.46
	(face value of Rs. 10/- each)	521.18	521.18	521.18	521.18
	Eamings per equity share				
	(1) Basic	0.42	0.38	0.80	-0.18
	(2) Diluted	0.42	0.38	0.80	-0.18

iled format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Ex The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and website of the FOR KACHCHH MINERALS LIMITED

Daksh Narendrabhai Trivedi DIRECTOR

## इंडियन बँक Indian Bank ALLAHABAD 🛕 अलाहाबाद शहापूर शाखा: शिवशक्ती राईस मिल कंपाऊंड, पंडित नाका, तालूका शहापूर, ठाणे ४२१ ६०१.

न्<mark>याअर्थी,</mark> अधोहस्ताक्षरीत **इंडियन बँक** यांच्या <mark>प्राधिकृत अधिकारी</mark> यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्श

ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट व प्राप्त अधिकारान्व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत नियम ३ सहवाचन अंतर्गत कर्जदार नावे श्री. राजेश शरद शेरेकर व श्रीम. रब्मी राजेश शेरेकर (कर्जदार/ गहाणवददार) यांना सद नुचनेमध्ये निर्देशित रक्षमेचे प्रदान रु. ९,४१,०५२/- (रु. नऊ **लाख एकेचाळीस हजार बावन्न मात्र** दि. ११.०७.२०२३ अनुसार व सदर रक्कम व त्यावरील व्याज मंजूर दराने रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृ तारखोपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना दि. ११.०७.२०२३ रोजी जारी केली होती. कर्जदार योंनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येर आहे की, अघोहस्ताक्षरित यांनी नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सहवाचन त्यांन

विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्या<mark>त येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार कर</mark> नये व असे कोणतेही व्यवहार हे इंडियन बँक, शहापूर शाखा, शिवशक्ती राईस मिल, पंडित नाका शहापूर यांच्या प्रभारांतर्गत रु. ९,४१,०५२/- (रु. नऊ <mark>लाखा एकेचाळीस हजार बावन्न मात्र)</mark> व त्यावरील व्याज व अन्य प्रभार मागणी सूचनेच्या तारखेपासून सूचनेच्या तारखेपासून रकमेच्या अधीन असतील. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उप–अनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत् गलमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी ताबा घेतला आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण : फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, विंग ए, नीलकंठ सोसायटी, शहापूर रोड, गाव कळंबे, तालूका शहापूर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र यांचे समतुल्य गहाण.

मालमत्तेच्या सीमा : उत्तरेस : शहापूर रोड, दक्षिणेस : बंगलो, पूर्वेस : भारिंगी नदी, पश्चिमेस : रोड/ जयत्री अपार्टमेंट.

प्राधिकृत अधिकारी वि. ०१.११.२०२३

**ठिकाण :** शहापूर, ठाणे

वर्षअखोर

\$9.03.2023

30.09.202

09.08.800

च. ६,२९२,००/-

## सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन :L21541MH1979PLC021541 पंजीकृत कार्यालय : ए-५, एमआयडीसी, अंबड इंडस्ट्रियल एरिया, नाशिक - ४२२ ०१० कॉर्पोरेट कार्यालय : २६ ए, नरिमन भवन, २२७, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१

### दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश रु. लाखांमध्यं

तिमाही अखे 0.09.2023 30.06.2023 30.09.2022 अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित

अलेखापरीक्षित लेखापरीक्षित परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ६,१७०.७३ कामकाजातन निव्वळ नफा/(तोटा) 280.86 (530.90) (२९७.२४) (488.82) (१,१६२,८७) (3,029.55) करपूर्व, अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य १२.६५१.१८ कामकाजातुन निञ्चळ नफा/(तोटा) (530.90) (२९७.२४ १२,०२१.0 (१,१६२,८७) (75.055,5) कर अपवाटात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य कामकाजातून निष्वळ नफा/(तोटा) (१,१६२.८७) (२९७.२४ १२.०२१.० (75.055,5) (६३0.90 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न १२,६५१,१५ (६३0.30) (२९७.२४) 22.022.0 (8.888.66 ३,३२७.५१ समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य) ७३६.७८ 635.6 હ. ३६ હ 50.350 नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य समभाग, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता अखंडित परिचालनाकरिता रु. १०/-च्या प्रतिशेअर उत्पन्न

टीपा :

१ए) कंपनीला गेल्या सात वर्षांपासून सातत्याने तोटा होत ओह व कंपनीचा प्रीपॅकेज इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्लान (पीआयपीपी) सन्माननीय एनसीएलटी यांचा आदेश दि १०.०८.२०२३ अंतर्गत मंजर करण्यात आला आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने दि. ३०.०६.२०२३ रोजीनसार शिल्लक असलेले रू.१५७६५.३५ लाखांचे एकण कर्ज ह ३२२४.३८ लाखांकरिता तडजोडीत करण्यात आले. एकूण तडजोड रकमेपैकी कंपनीने दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान रु. २४०७.२८ लाखांच प्रदान केले (रु. १००.०० लाखांचे समभाग जारी करून, एकत्रित रु. २१४१ लाखांचे कर्ज व शिल्लक रु. १६५.२८ लाख अंतर्गत स्रोतांद्वारे) व रु. ३२५ लाख यापवींच वित्तीय वर्ष २०२२–२३ मध्ये प्रदान करण्यात आलेले आहे, रु. ५०० लाखांची शिल्लक रकका चार तिमाही हत्यांमध्ये प्रदान करण्यात यावयाची आहे. त्यानुसार कंपनी एकत्रित रु. १२५४०.९७ लाखांचे दायित्व निर्लेखित केले आहे व ते दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिता अपवादात्मक बाब महणून नोंद केली आहे. वरील तडजोडी व अपेक्षित उत्तम कार्यचलन कामगिरीच्या अनुषंगाने व्यवस्थापनाचा विश्वास आहे की विद्यमान स्थिती तत्त्वावर सदर वित्तीय निष्कर्षांच्यातडजोडीकरिता ही उचित बाब आहे.

१बी) असंरक्षित धनकोंपैकी एका धनकोंनी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधि अपीलीय न्यायाधिकरण (एनसीएलएटी), दिल्ली यांच्याकडे वरील आदेशाच्या परावर्तनाच्य मागणीसाठी अपील दाखल केले आहे. यासंदर्भात कंपनीला सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

वरील निर्देशित विवरण हे सेबी (सची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे साटर करण्यात आलेल्य तिमाही/नऊमाही वित्तीय निष्कर्पांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्पांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.sudal.co.in वरही उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाद्वारे व त्यांच्या वतीने सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड करिता एम. व्ही. अशर

> > डीआयएन : ०६९२९०२४

## **T**alicon

# अलीकॉन कास्टालॉय लिमिटेड

दिनांक: ०६.११.२०२३

नोंदणीकरण कार्यालय व कार्य : गट क्र. 1426, शिक्रापूर, तालूका शिरूर, जिल्हा पुणे 412 208. वेबसाइट : www.alicongroup.co.in ईमेल आयडी : veena.vaidya@allcongroup.co.in

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाचे निष्कर्श

(रक्कम रु. लाखांत)

			स्थावी						एकत्रित					
Ш	अ.		तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर वर्ष अखोर		तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखेर		वर्ष अखोर			
	क्र.	तपशील	३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३
			अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
П	1.	कार्यचलनातून कामकाजात्मक विक्री / उत्पन्नामधून एकूण उत्पन्न	३५,८५०.७४	<b>३</b> १,९९४.४२	78.880,88	६७,८४५.१६	६५,४२६.०५	१२५,८५३.६२	३८,१०३.९७	३५,४०६.१६	₹७,७२५.९६	७३,५१०.१३	७२,०५९.५९	१४०,११५.५१
	2.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	१,६५८.३७	९२६.१३	१,८२२.८१	२,५८४.५०	३,०९३.४०	५,२३६.८३	१,८६८.७२	१,२२०.२०	२,०५०.१२	३,०८८.९२	३,६४१.२०	६,२११.५१
	3.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बोपश्चात)	१,६५८.३७	९२६.१३	१,८२२.८१	२,५८४.५०	३,०९३.४०	५,२३६.८३	१,८६८.७२	१,२२०.२०	२,०५०.१२	३,०८८.९२	३,६४१.२०	६,२११.५१
4	1.	कर पश्चात कालावधीकरिता निब्बळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	१,३०२.९७	७१८.७२	१,३५४.७८	२,०२१.६९	२,१७९.३६	४,४२३.६६	१,४५०.७१	९४९.२६	१,५३४.३६	२,३९९.९७	२,६१०.९९	4,882.88
5	5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा / (तोटा) समाविष्ट)												
П		कालावधीकरिता (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,३४१.८४	६२९.५५	१,३५७.४८	१,९७१.३९	२,२००.३२	8,883.85	१,४८३.७७	१,०१७.७८	१,६०२.२६	२,५०१.५५	२,६११.७२	4,830.90
H	5.	इक्विटी भाग भांडवल	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	८०५.६०
7	7.	उत्पन्न प्रति शेअर (रु. 5 / - प्रत्येकीचे)												
П		1. सौम्य	٥.٥٩	४.४६	۷.४१	१२.५५	१३.५३	२७.४६	9.00	4.68	९.५२	१४.९०	१६.२१	38.88
Ш		2. मूळ (ईपीएस वार्षिकी नाही आहे)	۷.0२	8.88	۷.۲۶	१२.४५	१३.५३	२७.४६	८.९३	५.८६	<b>९.</b> ५२	१४.७७	१६.२१	38.88

कंपनी एक सेगमेंट मध्ये कार्यरत आहे, नावे ॲल्यमिनीअम कास्टींग्ज.

2. सदर अहवाल कंपनीज (भारतीय लेखा अहवाल) नियम, 2015 (आयएनडी एएस) विहित अंडर सेक्शन 133 च्या कंपनी कायदा, 2013 अंतर्गत तयार केले आहे व अतिरिक्त लागू विहित अटी अनुसार मान्यताप्राप्त आहे.

3. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. 04 व 06 नोव्हेंबर, 2023 रोजी त्यांच्या संबंधित सभेमध्ये मंडळाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे निर्धारित करण्यात आला आहे

4. आकडेवारी सदर अनुसार रिग्रुप्ड करण्यात येईल.

ठिकाण : पुणे

दिनांक : 06 नोव्हेंबर, 2023

अलीकॉन कास्टालॉय लिमिटेड करिता एस. राय यवस्थापकीय संचालक डीआयएन : 00050950

has been lost/misplaced within the vicinity of the premises area and in this espect a police complaint has been lodged on 06/11/2023 under Complain No.101768-2023 with Greater Mumba Police Site, the finder of the said locuments please return to the owner Mr. Rajesh Kumar Tripathi or to the undersigned within 15 days from the

publication of this notice, else it is

considered that said original documen

COMPLEX situated at Goregaon

Mulund Link Road, Goregaon (West

Mumbai 400 104 vide CTS No.1214/

are lost/misplaced permanently. Place: Mira Rous Dated:07/11/2022 Mr. H.K. Someshwar

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107 -9819409260

### जाहीर नोटीस तमाम लोकांस कलविण्यात येते की गांव मौजे

कोटबी, ग्रामपंचायत कोटबी, तालुका व पोटतुकर्ड डहाणु, ग्रामपंचायत समिती डहाणु मे. दुय्यम निबंधक दहाणूँ यांचे हद्दीतील व जिल्हा तुकडी डहाणू . दुय्यम निबंधक डहाणू ह्यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकत,

чс ч.	।ह. न	ধার	आकारणा पस					
85	२/१	१.४१.००	१ <u>.</u> ५५					
४३ १ ०.११.१० ०.०५								
(सदर मिलकत खली जागा आहे.)								

सदरची मिळकत **१. श्री अर्जुन नाना खताळ २** सौ. शोभा अर्जुन खताळ ३. श्री स्वपिनल अर्जुन खताळ यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची आहे. त्यांनी सदर मिलकत खुली जमीन **श्री रमेश** हरीनाथ मौर्या यांना कळमखत्यार पत्र दारे दिले आहे. त्याच आधारावर सदर मिळकत खुली जमीन १. सौ. कुसुम अश्विनी त्रिपाठी २. श्री अश्विनी सर्यपसाद त्रिपाठी ३. सौ. रिंकु देवी तिवारी ४. श्री अलोक हरिशंकर राय यांना कामस्वरूपी कायमची देत आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असेल त्यानी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुराव्यानिशी लेखी शॉप नं. १७, साई बाजार, तुलिंज रोड, तुलिंज पुलिस चौकीच्या मागे, नालासोपारा (पूर्व), जि ठाणे ह्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचार्ह कोणताही हक्क, अधिकार, किंवा हितसंबंध नार्ह व असल्यास तो सोडन दिला जाइन असे समजन

वी. डी. दुबे दिनांकः ०७/११/२०२३ वकील उच्च न्यायालय

सही/

माझे अशील त्यांचेबरोबर व्यवहार पूर्ण करतील

हयाची नोंद्र घ्यावी.

IOTICE AND TO INFORM ALL PEOPLE AT ARGE THAT MRS MANISHA KISHOF WALHE, residing at 88/654 MHB Colony Dindoshi Nagar, Malad (East) Mumba 100097 under an agreement executed on December 2003 with Smt. Roshan A Nerchant resident of Tenement No. 88/65 MHB Colony, Dindoshi Nagar, Malad (East Mumbai 400097 therein referred to as Vendoi have purchased the said Tenement No 88/654 MHB Colony, Dindoshi Nagar, Malad

(East) Mumbai 400097. That the Original Allotment letter and possession letter including payment receip and relevant papers related to allotment from MHADA in respect of the said Tenement No.88/654, MHB Colony, Dindoshi have been misplaced /lost during travel and the report of the said loss of above papers has been duly reported by me with local Kurar Police Station, on 13,09,2023.

Person/s who have found the said document re requested to return the sai documents in respect of the tenement No.88/654, MHB Colony, Dindoshi he/she may kindly inform to the undersigned within 5 days from the date of this publication.

The Public in General is also notified that in future if any person is found to be in possession of the above said original documents and fails to inform the undersigned, then he/she shall be deemed to be in illegal possession of the said documents and shall do so at his/her/ their risk to face appropriate civil and criminal

proceedings against. Bornbay, 7th November, 2023

APEX JURIS LLP B/14, 1ST FLOOR, DHIRAJ APTS, PODDAR ROAD, MALAD EAS MUMBAI - 40009 Contact No: 9969989505/7387593347

## जाहिर सुचना नाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की, माझे अशिल र्श्र

।जेश दशस्य मढवी व सौ. रूपाली राजेश मढवी यांन

गला म्हणजेच तळमजला व वरील २ मजले, सर्वे न १२३ हिस्सा नं. २ क्षेत्रफळ ५८० चौ. मी असलेला गा देवे अन्जुर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील बंग श्री. जितेंद्र दशर्थ पाटील यांच्याकडून कायमस्वरूपं त्रा. जिराष्ट्र परित्य पाटाल पाच्याबाङ्का कावनस्वरूप विक्री करारनाम्याने विकत घेलेला असून सदरर करारनामा सह दुय्यम निबंधक भिवडी ३ दस्त क ३४५४/२०२० दिनांक ०४. ११.२०२० नोंद केलेला आहे.सदरहु बंगल्यांच्या चैन कागदपत्रांतील काही कागदपत्रे म्हणजेच १. हिरुबाई राजाराम पाटील व तरांनी दिनांक ३१.०५.२००८ रोजी श्री दत्तात्रय मकं गाटील व श्री जयहिंद महादेव पाटील यांच्या बाजूने एँक भागाचे प्रकाशन म्हणन केलेले दिनांक ३१.०५.२०० रोजीचे निवेदन क ४९७२ / २००८ दिनांक ३१० २००८ अन्वये भिवंडी येथील उपनिबंधक आः वासनाकडे नोंदणीकृत आहे २ दिनांक ३१.०५.२० च्या रिलीज डीडसंदर्भात नोंदणी पावती दिनांव ३१.०५.२००८ च्या प्रकाशन पत्रासंदर्भात मुद्रांक शुल्व भरलेली पावती दिनांक ३१.०५.२००८ च्या रिलीः डीडसंदर्भात निर्देशांक. ५) विक्रेते म्हणून दत्तात्रय मुकुं गटील व जयहिंद महादेव पाटील व खेरेदीदार म्हॅण जितेंद्र दशरथ पाटील यांच्यात २५/०२/२०१३ रोज झालेला विक्री करार, भिवंडी-२ च्या उपनिबंधकांक देनांक २५/०२/२०१३ दिनांक २५/०२/२०१३ अन्व नोंदणीकृत आहे. ६) मुद्रांक शुल्क भरलेले चाला दिनांक • ०९/०६/२०१३ रोजी आयडीबीआय बँके जारी केलेले मुद्रांक शुल्क भरलेले चालान 7) निर्देशांक देनांक 25/02/2013, 8) स्टेट बैंक ऑफ इंडिया दिनांक 03/12/2020 रोजी जारी केलेला कर भरलेल चालान हरवलेला व गहाळ झाला आहे. तसेच सदर कागदपत्रांना शोधण्यांचा प्रयत्न केला असता तो मिळ त नाही आहे.तरी माझे अशिल तमाम जनतेस विन पर्वक कळवितात की. जर कोणत्याही व्यक्तीस वरीत ु नमुद कागदपत्रांच्या मुळप्रत आढळून आल्यास तसे किंवा मिळाल्यास ही नोटीस जाहिर होताच ० देवसांच्या आत खालील पत्यावर कळवावे किंव आणन दयावे.तसेच सबब वर वर्णन केलेल्य मिळकतीमध्ये अन्य कोणाचेही हक्क, अधिकार, हिस्स असल्यास अथवा किंवा हरकती असल्यास त्यांनी ह

> ॲड. तनुजा ना. लोमटे पत्ता गाळा . ०५, विनायक बिल्ला बिल्डींगको. ऑप. हौ. सो. लि., प्लॉट नं. ६९ सेक्टर ४. करजाडे, ता.

पनवेल.जि. रायगड. ४१०२०६.

जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून ७ दिवासां

आत लेखी किंवा तोंडी हरकत योग्य तो कागदोफ